

29th March, 2023

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001.

Security ID: MODULEX Scrip Code: 504273

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement for the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2022 - Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose herewith copies of the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for quarter ended 31st December, 2022, published in the following newspapers:

- 1. Financial Express; all editions in English
- 2. Lakshadeep, Pune in Marathi

You are requested to kindly take the above information on your records.

Yours faithfully.

For Modulex Construction Technologies Limited

Bhoomi Bhoomi Mewada 2023.03.29

Mewada 15:53:55 +05'30'

Bhoomi Mewada Company Secretary and Compliance Officer

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

NMDC Limited, Bacheli, Chattisgarh

Sale of Various Scrap: Drill rod; heavy earth moving machinery manganese steel; MS scrap; electric motor Nylon conveyor belt; steel cord conveyor belt; Battery, E-waste and old & used vehicle Online Auction

on 11" & 12" April 2023 Inspection 01/04/2023 to 10/04/2023 Swarup: 9163166805

For downloading catalogue visit: www.indiaengineering.com For details visit: www.synise.com

swaruph@synise.com



ESSAR POWER (JHARKHAND) LIMITED -IN LIQUIDATION U31101DL2005PLC211274

E-AUCTION SALE NOTICE

Sale of Assets

Assets of the under construction thermal power plant (2 x 600 MW) of Essar Power (Jharkhand) Limited, including the movable and immovable assets located at Tori, Dist. Latehar, Jharkhand and the movable assets located at 4 Container Freight Stations (CFSs) at Kolkata, i.e., Century JJP, Central Warehousing Corporation, Container Corporation of India Limited, and Century Sonai are being put on sale.

E-Auction on May 02, 2023 from 3 PM to 4 PM at web portal of: www.eauctions.co.in.

Call at +91 88285 76197 or Email at epjl.lq@gmail.com for more information. Detailed Sale Notice uploaded on the website: www.eauctions.co.in

For Essar Power (Jharkhand) Limited - In Liquidation Huzefa Fakhri Sitabkhan, Liquidator IBBI/IPA-001/IP-P00031/2017-18/10115

Authorisation for Assignment valid till December 23, 2023 huzefa.sitabkhan@gmail.com, epjl.lq@gmail.com

Date: March 29, 2023 Place: Mumbai

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED (CIN: L45100PN1973PLC182679)

Regd. Office: A-82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune - 413132

Website: www.modulex.in | Email Id: compliance@modulex.in | Tel: +91 02111 299061 STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31^{5T} DECEMBER, 2022

(Rs. in Lakhs except Earnings Per)

	,		Standalone			Consolidated	onsolidated	
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	
	10	31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2022	31.12.2021	31.12.2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total Income from Operations	2.36	2.38	16.33	9.16	2.31	20.80	
2	Total Expenses	42.97	29.81	126.18	223.65	194.64	808.32	
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(40.61)	(27.42)	(109.85)	(214.49)	(192.32)	(701.26)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(40.61)	(27.42)	(109.85)	(214.49)	(192.43)	(701.26)	
5	Total Comprehensive Income/ (Loss) for the period (comprising Profit / (Loss) after tax and other comprehensive Income after tax)	(40.61)	(27.42)	(109.85)	(214.49)	(192.43)	(712.72)	
6	Equity Share Capital	5130.30	5,130.30	5130.30	5130.30	5,069.11	5069.11	
7	Reserves excluding Revaluation Reserve		-			-		
8	Earnings Per Share (Not annualized)				*		,	
	a. Basic (in Rs.) b. Diluted (in Rs)	(0.08) (0.08)	(0.05) (0.05)	(0.21) (0.21)	(0.42) (0.42)	(0.38) (0.38)	(1.41) (1.41)	

- 1. The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee on 28th March, 2023 and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 28th March, 2023. The statutory auditors have carried out a limited review of these
- The figures of the previous period(s) have been regrouped/reclassified wherever necessary.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is also available on the website of the Company www.modulex.in and on the website of BSE at www.bseindia.com.

For MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

Ajay Palekar **Managing Director** DIN:02708940

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS")

Place: Pune

Date: 28th March, 2023

PUBLIC ANNOUNCEMENT







SPC LIFE SCIENCES LIMITED

Our Company was originally incorporated as "SPC Life Sciences Private Limited", as a private limited company under the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated June 15, 2005 issued by the Registrar of Companies. Guiarat at Ahmedabad ("RoC"). Subsequently, upon the conversion of our Company into a public limited company, pursuant to a resolution passed by our Shareholders on March 2, 2023, the name of our Company was changed to "SPC Life Sciences Limited" and a fresh certificate of incorporation dated March 17, 2023 was issued by the RoC to our Company. For details of changes in name and registered office, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 244 of the Draft Red Herring Prospectus dated March 27, 2023 ("DRHP"). Corporate Identity Number: U24230GJ2005PLC046252

> Registered Office and Corporate Office: 284/1, 2 & 3, GIDC Estate, Makarpura, Vadodara - 390 010, Gujarat, India: Website: www.spcls.co.in Contact Person: Hardik Kailash Makwana, Company Secretary and Compliance Officer; Tel: +91 265 2658894; E-mail: cs@spcls.co.in

PROMOTER OF OUR COMPANY: SNEHAL RAVJIBHAI PATEL

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") OF SPC LIFE SCIENCES LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹[●] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹[●] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹[●] MILLION ("OFFER") COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO [●] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 3,000.00 MILLION BY OUR COMPANY (THE "FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 8,938,870 EQUITY SHARES BY SNEHAL RAVJIBHAI PATEL (THE "PROMOTER SELLING SHAREHOLDER") AGGREGATING UP TO ₹ [◆] MILLION ("OFFER FOR SALE" AND SUCH EQUITY SHARES, THE "OFFERED SHARES"). THE OFFER SHALL CONSTITUTE [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 10 EACH. THE PRICE BAND, AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY AND THE PROMOTER SELLING SHAREHOLDER IN CONSULTATION WITH THE BRLMS AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [.], AN ENGLISH NATIONAL NEWSPAPER, ALL EDITIONS OF [.], A HINDI NATIONAL NEWSPAPER AND ALL EDITION OF [.], A WIDELY CIRCULATED GUJARATI DAILY NEWSPAPER, GUJARATI BEING THE REGIONAL LANGUAGE OF GUJARAT WHERE OUR REGISTERED AND CORPORATE OFFICE IS LOCATED, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE", AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES, IN ACCORDANCE WITH THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (THE "SEBI ICDR REGULATIONS").

RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC ("PRE-IPO PLACEMENT"). IF THE PRE-IPO PLACEMENT IS COMPLETED, THE AMOUNT RAISED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED (THE "SCRR"). THE PRE-IPO PLACEMENT SHALL NOT EXCEED 20% OF THE SIZE OF THE FRESH ISSUE. In case of any revision to the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding a total of 10 Working Days. In case of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Promoter Selling Shareholder may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing.

OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMs, MAY CONSIDER A FURTHER ISSUE OF EQUITY SHARES THROUGH A PREFERENTIAL OFFER OR ANY OTHER METHOD AS MAY BE

PERMITTED IN ACCORDANCE WITH APPLICABLE LAW TO ANY PERSON(S), FOR CASH CONSIDERATION AGGREGATING UP TO ₹ 600.00 MILLION, AT ITS DISCRETION, PRIOR TO FILING OF THE

extend the Bid/Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the website of the BRLMs and at the terminals of the Syndicate Members and by intimation to the Designated Intermediaries and the Sponsor Bank(s), as applicable.

The Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR"), read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Offer is being made in accordance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations, through the Book Building Process wherein not more than 50% of the Offer shall be allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers "QIBs") ("QIB Portion"), provided that our Company and the Promoter Selling Shareholder in consultation with the BRLMs may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), out of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds only, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Offer Price, in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (other than the Anchor Investor Portion) (the "Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders out of which (a) one-third of such portion shall be reserved for applicants with application size of more than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000; and (b) two-third of such portion shall be reserved for applicants with application size of more than ₹ 1,000,000, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to applicants in the other sub-category of non-institutional investors and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders "RIBs") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. All potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID (in case of UPI Bidders (as defined in the DRHP) using the UPI Mechanism), if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or under the UPI Mechanism, as applicable, to participate in the Offer. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA process. For details, see "Offer Procedure" on page 432 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP dated March 27, 2023, with the Securities and Exchange Board of India ("SEBI") on March 28, 2023. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of such filing by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and the websites of the Book Running Lead Managers ("BRLMs"), i.e. Ambit Private Limited and HDFC Bank Limited at www.ambit.co and www.hdfcbank.com, respectively. Our Company hereby invites members of the public to give their comments on the DRHP filed with SEBI, with respect to disclosures made in the DRHP. The public is requested to send a copy of their comments to SEBI and to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs on or before 5.00 p.m. on the 21" day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section entitled "Risk Factors" on page 31 of the DRHF

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after the Red Herring Prospectus ("RHP") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP. The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the main board of the Stock Exchanges.

For details of the share capital and capital structure of our Company and the name of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them of our Company please see the section titled 'Capital Structure' beginning on page 90 of the DRHP. The liability of members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see the section titled 'History and Certain Corporate Matters' on page 244 of the DRHP.

BOOK RUNNIN	BOOK RUNNING LEAD MANAGERS THE HOFC BANK We understand your world		
AMBIT Acumen at work	line soil	LİNK Intime	
Ambit Private Limited Ambit House, 449, Senapati Bapat Marg Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra, India Telephone: + 91 22 6623 3030 E-mail: spc.ipo@ambit.co Investor Grievance E-mail: customerservicemb@ambit.co Website: www.ambit.co Contact person: Nikhil Bhiwapurkar / Miraj Sampat SEBI registration number; INM000010585	HDFC Bank Limited Investment Banking Group, Unit No. 401 & 402, 4° Floor, Tower B, Peninsula Business Park, Lower Parel, Mumbai - 400 013 Maharashtra, India Tel: +91 22 3395 8233 E-mail: spclife.ipo@hdfcbank.com Investor grievance e-mail: investor.redressal@hdfcbank.com Website: www.hdfcbank.com Contact person: Kunal Thakkar / Dhruv Bhavsar	Link Intime India Private Limited C-101, 1" Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra, India Telephone: +91 810 811 4949 Email: spclifesciences.ipo@linkintime.co.in Investor Grievance E-mail: spclifesciences.ipo@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Contact person: Shanti Gopalkrishnan SEBI registration number: INR000004058	

SEBI registration no.: INM000011252 All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

> For SPC LIFE SCIENCES LIMITED On behalf of the Board of Directors

Hardik Kailash Makwana Company Secretary and Compliance Officer

SPC LIFE SCIENCES LIMITED is proposing, subject to, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP with SEBI. The DRHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and is available on the websites of the BRLMs, i.e. Ambit Private Limited and HDFC Bank Limited at www.ambit.co and www.hdfcbank.com, respectively. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see the section entitled "Risk Factors" of the red

herring prospectus on page [•], when available. Potential investors should not rely on the DRHP for making any investment decision. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only outside the United States in 'offshore transactions' as defined in, and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where such offers and sales are made.

UTI Asset Management Company Limited

CIN: L65991MH2002PLC137867

Regd. Office: UTI Tower 'Gn' Block Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai - 400 051 Website: www.utimf.com | e-mail: cs@uti.co.in | Tel. No.: 022 6678 6666

NOTICE

Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company has been scheduled on Wednesday, the 26th April, 2023 inter-alia to:

- consider and approve audited standalone and consolidated financial results for the guarter and financial year ending 31" March, 2023;
- ii. consider recommendation of dividend; and
- iii. discuss other general and business matters.

The above information is also available on the website of the Company i.e. www.utimf.com and on the website of National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively.

Updation of KYC details:

Members are requested to register / update their KYC details, PAN, nomination and bank account details with their depository participants, with whom they maintain their demat account and members holding shares in physical form are requested to register / update these details with the Registrar and Share Transfer Agent i.e. KFin Technologies Limited (formerly known as 'KFin Technologies Private Limited'), by sending an email to einward.ris@kfintech.com along with duly filled-in ISR forms and supporting documents.

We encourage members holding shares in physical form to dematerialize their shares. For UTI Asset Management Company Limited

Arvind Patkar

Date: 28th March, 2023 Company Secretary and Compliance Officer Place: Mumbai Membership No.: ACS 21577

MUTUALFUNDS



Haq, ek behtar zindagi ka.

Notice For Declaration Of Income Distribution Cum Capital Withdrawal

UTI Regular Savings Fund

Name of the Plan	Quantum of IDCW (Gross Distributable Amt.)*		Record Date	Face Value (per unit)	NAV as on 27/03/23 (per unit	
	%	₹ per unit		1882.	₹	
UTI Regular Saving Fund - Regular Plan - Monthly Income Distribution cum capital withdrawal option (IDCW)	0.80%	0.0800	Monday April 03,	₹10.00	15.3814	
UTI Regular Saving Fund - Direct Plan - Monthly Income Distribution cum capital withdrawal option (IDCW)			2023		16.8409	

*Distribution of above IDCW is subject to the availability of distributable surplus as on record date. Income distribution cum capital withdrawal payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable). Income distribution will be made, net of tax deducted at source as applicable.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the income distribution cum capital withdrawal options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the income distribution cum capital withdrawal options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each income distribution cum capital withdrawal shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of IDCW to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of IDCW.

Mumbai

March 28, 2023

Toll Free No.: 1800 266 1230

www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, [CIN-L65991MH2002PLC137867].

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/ NISM certified Mutual Fund Distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

AICICI PRUDENTIAL MUTUAL FUND JETARAKKI KAREINI

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Balanced Advantage Fund and ICICI Prudential Equity & Debt Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on April 3, 2023*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on March 27, 2023 (₹ Per unit)
ICICI Prudential Balanced Advan	tage Fund	
Monthly IDCW	0.07	17.19
Direct Plan – Monthly IDCW	0.07	19.94
ICICI Prudential Equity & Debt Fu	ınd	
Monthly IDCW	0.16	29.53
Direct Plan – Monthly IDCW	0.16	44.64

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record
- date under the IDCW option of the Schemes. # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited Place: Mumbai Date: March 28, 2023 Authorised Signatory

No. 018/03/2023 To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Pune

Place: Vadodara

Date: March 28, 2023

रोज वाचा

पुणे : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची -वासुदेव काळे

पुणे दि. २८: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. केंद्र व राज्यसरकारतर्फे वार्षिक प्रत्येकी सहा हजार रूपये मिळणार आहेत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात शिंदे -फडणवीस सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला असून, त्याचा राज्यातील एक कोटी १५ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी सहा हजार ९०० कोटी

रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती किसान मोचचि प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली. यावेळी काळे म्हणाले, शेतकऱ्यांना आता कृषी पीकविमा फक्त एक रूपयात मिळणार आहे. राज्यातील शेतकरी वर्षानुवर्षे निसर्गाच्या

अवकृपेमुळे म्हणजेच अतिवृष्टी, महापूर, अवकाळी पाऊस, गारपीट वादळे अशा संकटांमुळे पिचला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्म हत्या होत आहे. पीक विमा उतरवण्यासाठी पूर्वी विमा रकमेच्या दोन टक्के रक्कम भरावी लागत होती, परंतु या गतिमान निर्णय घेणाऱ्या शिंदे -फडणवीस सरकारने आता शेतकऱ्यांचा पीक विमा फक्त एक रूपया भरून निघणार आहे असा निर्णय घेतला. व शेतकऱ्यांच्या हिश्याची विमा रक्कम राज्य सरकार भरणार आहे. पीकविम्यासाठी सरकार ३३१२ कोटी रुपये प्रति वर्ष भरणार आहे.

PUBLIC NOTICE LATE MR. PRAVIN SEVANTILAL

SHAH was Joint Owner/ Member of the VASANT ARADHANA (B/C/D) CC OPERATIVE HOUSING SOCIET IMITED, having address at Flat No D-002, Ground Floor in the Building Known as "VASANT ARADHANA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", situated at Mahav Nagar, Dahanukarwadi. Kandivali Wes Mumbai- 400067 and holding **Flat No. D-002**, Ground Floor in the building of the society, died on 20.09.2010 without making any nomination. All the Legareirs of the deceased have execute Release Deed dated 27th March, 2023 in favor of MRS. ZARANA NIRAN SHAH.

The society hereby invites claims of objections from the heir or heirs or oth claimants/ objector or objectors to the ansfer of the said shares and interest ne deceased member in the capita roperty of the society within a period o 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the decease member in the capital/ property of the society. If no claims/ objections ar above, the society shall be free to dea with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manne as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any received by the society for transfer o shares and interest of the decease member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered byeaws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Sd/- SECRETARY VASANT ARADHANA (B/C/D)
CO-OPERATIVE
HOUSING SOCIETY LIMITED

PUBLIC NOTICE

my client MR. SITARAM BABA LAVATE admeasuring admeasuring 495 Square Feet, in the Building Known as POONAM ARCADE, in **POONAM COMPLEX**, in the Society Known as "POONAM ARCADE CO-OP. HSG. SOC.LTD.," bearing Society's Registration No TNA/VSI/HSG/TC 14495/2002-2003, lying being and situated at Poonam Complex, Sunder Nagar, Village Bolinj, Virar (West), Taluka Vasai Dist Palghar Pin-401303, constructed on N.A and bearing Survey No. 413, Hissa No.1 Part), Survey No. 363, Hissa No.1 (Part nave lost his original Share Certificate transit on dated 01-03-2023, bearing Share Certificate No.3, Distinctive No.11 to 15 (Five Shares), while going towards the Virar Station by autorikshaw, and after tremendous search it was untraceable. Accordingly my client have lodged a Police FIR at Arnala Police Station for missing of property bearing Police Complaint No. 8880/2023, Dated 23-

Whoever have find the same or have any kind of Right, Tittle, Interest, Claim, Lien on the said Share Certificate, shall come forward within 15 days from the publication of this Notice, and contact to me on phone or at following address. Otherwise my client will ask for issuance of DUPLICATE SHARE CERTIFICATE from the Concerned Society.

Date:29-03-2023 S.K.Khatri {Advocate High Court} B-005/ Pratik-1, CHS Ltd., Behind Omkar Hospital, Jakat Naka Virar (W) Dist: Palghar -401303 Mob No. 9325973730

उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे तालुका, शुभम आर्केड बिल्डींग, ३रा मजला, मिरा हॉस्पिटल रोड, डी मार्ट जवळ, भाईंदर (प), ता. जि. ठाणे ४०११०१. दिनांक: २७/०३/२०२३ जाहिर नोटिस

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ बी-२९ अन्वये वसली अर्जाची जाहिर नोटिस

खालील थकबाकीदार यांना या जाहिर नीटिसाब्दारे सुचित करण्यांत येते की, मक्का को-ऑप.हौ.सो.लि., वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नं.०८, काशिमिरा, मिरारोड (पु) यांनी या कार्यालयात वसुली दाखला मिळणेसाठी अर्ज केला असुन सदर अर्जावर दि.१६/०२/२०२३ व १६/०३/२०२३ रोजी सुनावण्या घेण्यांत आल्या ोत्या. मात्र उपरोक्त सनावणीस प्रतिवादी या कार्यालयात उपस्थित राहिले नाह सबब सदर बाबतची पुढील सुनावणी दि.०६/०४/२०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता तेवण्यांत आली आहे. तरी सदर दिवशी आपले म्हणणे मांडण्यास गपण स्व:त किंवा आपले प्रतिनिधी मार्फत या कार्यालयात हजर राहावे. व हामी आपण गैरहजर राहिल्यास आपणांस याबाबतीत काहीही म्हणणे मांडावयाचे नाही असे गृहीत धरुन आपल्या अनुपस्थितीत वादी संस्थेने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी घेवुन सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१यानुसार

યુહ	पुढाल कायदरारि कायवहा करण्यात यहल याचा ना ६ व्याया.							
अ.	दावा	थकबाकीदारांचे नाव	दावा रक्कम					
豖.	豖.	व पत्ता						
8	१३८	मिना हॉटेल, शॉप/ऐ-00५, मक्का को-ऑप.हौ. सो.लि., वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नं.0८, काशिमिरा, मिरारोड (पु).	१५,२९,३०७					
	नोटिस सह दिर्ल	आज दिनांक २७/०३/२०२३ रोजी माझी सही व ो आहे.	कार्यालयाचक सही/-					

Place: Pune

Date: 28th March, 2023

सहकारी संस्था. ठाणे तालुका, ठाण

सूचना

८२, महाकाली गुंफा रोड, मुंबई-४०००९३ यांचे खालील भागप्रमाणपत्र हरवले आहेत. फोलिओ क्र. भागधारकाचे नाव प्रमाणपत्र क्र. भागांची संख्या एचसी००५६०५ पुष्पा देवी जैन एचएस०५२०३२ १२२७५९१०१ ते १२२७५९३१० 280 जर कोणा व्यक्तीस आक्षेप असल्यास त्यांनी कंपनीचे नोंद पत्त्यावर किंवा नोंद कार्यालयात सदर सूचना प्रकाश

येथे सूचना देण्यात येत आहे की, हिंदोलका इंडस्टीज लिमिटेड, नोंद पत्ता: आहरा सेन्टर, बी विंग, १ला मजला

गरखेपासू	न १५ दिवसात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे	•
ठेकाण:	मुंबई	नाव व पत्ता
देनांक:	२९.०३.२०२३	पुष्पा देवी जैन, सिंदरपट्टी,
		वॉर्ड क्र.१०, पुरुलिया (एम.),
		पुरुलिया, पश्चिम बंगाल-७२३१०१.

एस्सार (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. शॉप नं. ०६, प्रथमेश ॲव्हेन्यू, दत्त मंदिर मार्ग,

मालाड (पूर्व), मुंबई, मुंबई - ४०० ०९७. सीआयएन : L67120MH1951PLC222871 । दूर. : ०२२-४०६७६०००.

ई-मेल : esaarindialtd@gmail.com । वेबसाइट : www.esaar.in विशेष सर्वसाधारण सभा व बुक क्लोजरची सूचना

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा (ईओजीएम) **गुरुवार, दि** २०.०४.२०२३ रोजी दु. ३.३० वाजता शॉप नं. ०६, प्रथमेश ॲव्हेन्यू, दत्त मंदिर मार्ग, मालाड (पूर्व०, मुंबई – ४०० ०९७ येथे सभासदांना पाठवण्यात् आलेली सूचना दि. २५.०३.२०२३ मध्ये विवरणीत विषयांवर विचारविनिम्य करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

१) ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्याकडे नोंदणीकत आहेत अशा सर्व सभासदांन ईओजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. सदर सूचना कंपनीची वेबसाइट http://www esaar.in येथेही उपलब्ध आहे.

- २) निर्धारित अतिम तारीख अर्थात गुरुवार, दि. १३.०४.२०२३ रोजीनुसार कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारक असलेले सभासद ईओजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून (दूरस्थ ई-मतदान) विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विहित सामान्य व विशेष विषयांवर आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देऊ शकतील. सर्व सभासदांना सचित करण्यात येत आहे की :
- ईओजीएमच्या सुचनेत विहित सामान्य व विशेष ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विचारविनिमय करता येउ
- दूरस्थ ई-मतदान सोमवार, दि. १७.०४.२०२३ रोजी (स. ९.०० वा.) सुरू होईल. दूरस्थ ई-मतदान बुधवार, दि. १९.०४.२०२३ रोजी (सायं. ५.०० वा.) संपेल.
- इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे किंवा ईओजीएममध्ये मतदान करण्यासाठीच्या पात्रतेच्या निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम तारीख ही गुरुवार, दि. १३.०४.२०२३ अशी आहे.
- एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असती व ईओजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, दि. १३.०४.२०२३ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती ईओजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार लॉग इन आयडी व पासवर्ड तयार करण्याच्या पकियेचे पालन करू शकेल.
- सभासदांनी नोंद घ्यावी की : ए) मतदानाकिरिताच्या बरील निर्देशित तारीख व वेळेपरचात एनएसडीएलद्वारे दूरस्थ ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल व सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल.
- बी) ईओजीएमच्या आधी दूरस्थ ई–मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद ईओजीएममध्ये उपस्थितही राहू शकतील
- सी) ज्या व्यक्तीचे नाव निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजुद्वारे तयार करण्यात आलेल्य लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असेल अशा व्यक्तीच केवळ दूरस्थ ई-मतदान तसेच बॅलटच्या माध्यमातन ईओजीएममध्ये मत देण्यास पात्र असतील.
- ईओजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट http://www.esaar.in/ तसेच एनएसडीएलची वेबसाइट www evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे.
- कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी सभासदांनी www.evoting.nsdl.com च्या download section व उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व e-voting manual वाचावे किंवा evoting@nsdl. co.in येथे ई-मेल लिहावा किंवा श्रीमती श्रुती राहुल जोशी, कार्यकारी संचालक, यांना निर्देष्ट ई-मेल आयडी esaarindialtd@gmail.com येथे संपर्क साधावा ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित
- कंपनीचे समभागांसंदर्भातील सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर रजिस्टर **गुरुवार, दि. १३.०४.२०२३ ते गुरुवार** दि. २०.०४.२०२३ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

एस्सार (इंडिया) लिमिटेड करिता

डीआयएन : ०९३८८२६०

श्रुती राहूल जोशी

दिनांक: २८.०३.२०२३

रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि.

नोंद.कार्या.: १४०७, १४वा मजला, चिरंजीव टॉवर, ४३, नेहरू प्लेस, नवी दिल्ली-११००१९. नय: ८वा मजला, मॅक्स हाऊस ब्लॉक ए, डॉ. झा मार्ग, ओखला फेज ३, ओखला इंडस्ट्रीय

ताबा सूचना (परिशिष्ट ४) (नियम ८(१)) न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस

ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **मे. रेलिगेअ**न हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (आरएचडीएफसीएल), नॅशनल हाऊसिंग बँकेसह नोंदणीकृत गृहनिर्माण वित्तीय कंपनी (आरबीआयद्वारा पुर्णत: मालकीची) 🔻 प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम नहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत **२८.०४.२०२१** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार **श्री. दिनेश कोरगा सुवर्णा व बेबी कोरगा सुवर्णा (कर्जदार** व सह–कर्जदार), दोघांचे र/ठि.: ००३, तळमजला, साई शंकर कोहौसोलि., शंकरवाडी जोगेश्वरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६०; दुसरा पत्ता: २/९, समता चाळ कमिटी गंकरवाडी, हनुमान मंदिराजवळ, अलियावर जंग मार्ग, जोगेश्वरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६० यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू..१०,९६,४६८.०६ (रुपये दहा लाख शहाण्णव हजार चारशे अडुसष्ट आणि पैसे सहा फक्त) तसेच २१.०४.२०२१ पासून व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेच ताबा २४ मार्च, २०२३ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आरएचडीएफसीए**ल यांच्याकडे रू.१०,९६,४६८.०६ (रुपये दहा लाख शहाण्णव हजार चारशे अडुसष्ट आणि **पैसे सहा फक्त)** तसेच २**१.०४.२०२१** पासून व्याज तसेच प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्या जमा करावे.

कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, जर कर्जदारांनी विक्री किंवा हस्तांतर तारखेपुर्वी कोणत्याही वेळी संपुर्ण रक्कम तसेच त्यावरील शुल्क । खर्च यासह एकत्रित रक्कम **आरएचडीएफसीएल**कडे जमा केल्यास प्रतिभूत मालमत्तेची <mark>आरएचडीएफसीएलद्वा</mark>रे विक्री किंवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभृत मालमत्तेच्या विक्री केंवा हस्तांतरणाकरिता **आरएचडीएफसीएल**कडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

मालमनेचे वर्णन SHRIRAM City म्लॅट क्र.बी/३०१, क्षेत्रफळ ५०५ चौ.फु. बिल्टअप, ३रा मजला, रामा लिला अपार्ट म्हणू-

ज्ञात, जमीन एस.क्र.३१ (जुना), १२६ (नवीन), एच.क्र.१(भाग), गाव कोपरी, तालुका वसई, जिल्हा पालघर, उप-नोंदणी क्षेत्र, वसई-२, विहार, ठाणे, महाराष्ट्र-४०१३०९ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तर: एनए, बी विंग; दक्षिण: मोकळी जागा; पुर्व: मोकळी जागा; पश्चिम: मोकळी जागा. दिनांक: २x.०३.२०२३ प्राधिकत अधिकारी

मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ठिकाण: मंबर्ड

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED (CIN: L45100PN1973PLC182679)

Regd. Office: A-82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune – 413132

Website: www.modulex.in | Email Id: compliance@modulex.in | Tel: +91 02111 299061 STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 3157 DECEMBER, 2022

(Rs. in Lakhs except Earnings Per

		Standalone			Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	
		31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2022	Quarter	31.12.2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total Income from Operations	2.36	2.38	16.33	9.16	2.31	20.80	
2	Total Expenses	42.97	29.81	126.18	223.65	194.64	808.32	
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(40.61)	(27.42)	(109.85)	(214.49)	(192.32)	(701.26)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(40.61)	(27.42)	(109.85)	(214.49)	(192.43)	(701.26)	
5	Total Comprehensive Income/ (Loss) for the period (comprising Profit / (Loss) after tax and other comprehensive Income after tax)	(40.61)	(27.42)	(109.85)	(214.49)	(192.43)	(712.72)	
6	Equity Share Capital	5130.30	5,130.30	5130.30	5130.30	5,069.11	5069.11	
7	Reserves excluding Revaluation Reserve		-			-		
8 Notes:	Earnings Per Share (Not annualized) a. Basic (in Rs.) b. Diluted (in Rs)	(0.08) (0.08)	(0.05) (0.05)	(0.21) (0.21)	(0.42) (0.42)	(0.38) (0.38)	(1.41) (1.41)	

- 1. The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee on 28th March, 2023 and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 28th March, 2023. The statutory auditors have carried out a limited review of these
- 2. The figures of the previous period(s) have been regrouped/ reclassified wherever necessary. 3. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of
- the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is also available on the website of the Company www.modulex.in and on the website of BSE at www.bseindia.com

For MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

Ajay Paleka Managing Directo DIN:0270894 equitas bank इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि. (पुर्वीची इक्वीटास फायनान्स लि.) नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, फेझ-२, स्पेन्सर प्लाझा, ७६९, अन्ना सलाई,

चेन्नई, तामिळनाडू-६००००२. जाहीर सूचना दिनांक: २४/०३/२०२३

१. सेवाराम चम्पाजी कमावत

e. <mark>श्रीमती भवरी कुमावत,</mark> घर क्र.१४४३, खोली क्र.०४, आग्रा रोड, न्यु कान्हेरी, भिवंडी-

संदर्भ: प्रतिभुती अर्ज क्र.४५७/२०२१ मधील आदेश दिनांक ०६.०८.२०२१ चे कलम १४ ची

गालमत्ता पत्ता: आर.सी.सी. कमर्शियल गाळा क्र.७, कार्पेट क्षेत्र १७३.५० तसेच जमीन सर्व्हे क्र.१०० पैकी आणि महापालिका घर क्र.१६३, गाव नागाव, तालुका भिवंडी-४२१३०२.

प्रतिभुती अर्ज क्र.४५७/२०२१ मधील मालमत्तेचा ताबा संदर्भात

भिवंडी तहसिलदार यांचे कार्यालयाने आर.सी.सी. कमर्शियल गाळा क्र.७, कार्पेट क्षेत्र १७३.५। सेच जमीन सर्व्हे क्र.१०० पैकी आणि महापालिका घर क्र.१६३, गाव नागाव, तालुका भिवंडी ४२१३०२ येथील प्रतिभृत मालमत्तेचा ताबा शांतीनगर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकाऱ्यांच्य उपस्थितीत दिनांक १८.१०.२०२२ रोजी घेतला आहे. संपूर्ण ताबा कारवाई व्हिडीओ रेकॉर्डींग करण्या आली आणि भिवंडी तहसिलदारांचे मंडल अधिकारी यांच्याद्वारे वस्तुंची नोंद घेण्यात आली

ताबा घेतेवेळी असे निदर्शनास आले की, सदर प्रतिभुत मालमत्तेमधील काही दागिने आहेत ज्याची विस्तर वस्तु नोंद घेण्यात आली आणि भिवंडी तहसिलदारांचे मंडल अधिकारी यांचेद्वारे सविस्तर चनामा करून नोंद करण्यात आले.

सदर मजकूर पत्र यापुर्वीच तुम्हाला टपालाने २५.१०.२०२२ पाठविण्यात आले आहे आणि आम्ही हाला पुन्हा एकदा सुचित करीत आहोत की, सदर पत्र प्राप्त झाल्याच्या तारखेपासून २ दिवसात सदर वस्त हटवाव्यात. अन्येथा तहसिलदार कार्यालय. जिल्हा दंडाधिकारी. न्यायालय किंवा अन्य इतर सक्षम प्राधिकरणाकडील योग्य आदेश व निर्देशनानुसार प्राधिकृत अधिकारी योग्य कारवाई करतील आणि योग्य गधिकरणाकडे सदर वस्तूंचा ताबा सुपुर्द करतील याची नोंद घ्यावी.

तुम्हाला येथे विनंती आहे की, तुमच्याकडून सदर वस्तू हटविल्यानंतर आम्हाला वैध दस्तावेज

येथे सुचित करण्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकाऱ्याकडून तहसिलदार कार्यालय आणि/किंवा गेलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत तुमच्या वस्तूंचा ताबा सुपुर्दे केला जाईल आणि संपुर्ण प्रक्रिया

तुम्ही तुमच्या वस्तू हटविण्यासाठी प्राधिकृत अधिकारी श्री. शैलेश चौरपगार यांना ८६५२२३४५८५

प्राधिकत अधिकारी धन्यवाद.

इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.करिता

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI Exhibit No. 43,
In Execution Application No. 110 OF 2021
In RAD Suit No. 1854 OF 2016
Mr. Anil Laljibhai Solanki, Aged about 50 Yrs, Occ. Tailor, Residing at: D/17
Randheria Bldg., Dadar Tailoring Shop, N.C. Kelkar Rd, Opp. Shivaji Mandir, Dadar (W), Mumbai-400028.

Versus

In The COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI
In The Court No. 110 OF 2021

In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Court No. 110 OF 2021
In The Cou

I. Mr. Vinod Laljibhai Solanki, aged about 42 yrs, Occu.- Service, Residing at Sai Om tower, 6th flr, Flat no.603, Roshan Nagar, Borivali(W) Mumbai-92 2. Smt. Geeta Umeshkumar Galia, aged about 50 yrs, Occu. Housewife Residing at Room No. 103,1st floor, Sai Dham Bldg, Natwar Nagar, Rd No.1,

ari (E). Mumbai-400 060. 3, Mr. Manish Ishwarbabu Jain (deleted)aged about 45 yrs, Occ. Business. Add. at Jalgoan Saraf Market, Rajmal Lakhichand Jewel

4. Shrinath & Co., through (Deceased) Mr. Jitendra Manikant Shah, Aged 65 yrs, Occ. Builder, Add: at 401, Midas Tower, Bhaudaji Rd, Nr Sion Hospital Mumbai - 400022 ...Defendants/Judgment Debtors

4(a) Jayashree Jitendra Shah - Widow, 133/134, Grd flr, Chandramani Bldg, Off BIT Cottage Telang Cross Road No.4, Matunga (Central) Mumbai-400019, 4(b) Jignesh Jitendra Shah - Shah, 133/134, Grd flr., Chandramani Building, Off BIT Cottage Telang Cross Road No. 4, Matunga(Central) Mumbai-400019. **4(c) Hardik Jitendra Shah**-son, 133/134, Grd flr., Chandramani Building, Off BIT Cottage Telang Cross Road No. 4,Matunga (Central), Mumbai-400019 **4(d) Saumil Jitendra Shah** - widow 133/134, Ground floor, Chandramani Building, Off BIT Cottage Telang Cross Road No. 4,

Matunga (Central)

To, The Proposed Defendant No. 4(a), 4(c) and 4(d) abovenamed, WHEREAS, the Plaintiff abovenamed has taken out the above Execution application dated 18 June, 2021 praying therein that the defendant No. 4 decree shall hand over possession of premises being shop on ground floor of a shop Swati Manor situated at NC Kelkar Marg, Dadar West, Mumbai-400028 which shall be equal to the frontage and equal to earlier shop from Defendant No. 4 handover possession to the Plaintiff (in the newly constructed premises in the suit property), and for such other and further reliefs as prayed in the Application.

AND WHEREAS, Proposed Plaintiffs abovenamed have taken out application in the above Execution Application on 02nd February, 2023 i.e. Exhibit No. 43 praying therein that delay caused for carrying out amendment be condoned in the interest of justice and the Plaintiff may be directed to carry out amendment, and for such other and further reliefs, as prayed in the Application. You are hereby warned to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No. 11. 04th Floor, Old Building of Small Causes Court, L.T. Marg, Mumbai- 400 002, in person or by Pleader duly instructed on 05th April, 2023 at

11.00 a.m. to show cause against the application, failing wherein, the said application will be heard and determined Ex-parte.

You may obtain the copy of the said Applications Exhibit No. 43 from the Court Room. No. 11 of this Hon'ble Court.

Given under the seal of Court, this 23rd day of March, 2023 Additional Registrar.

DCB BANK

मागणी सूचना

(सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत)

डीसीबी बँक लिमिटेडने खालील कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना निवासी जागा आणि/िकंवा व्यवसाय विकासाच्या उद्देशाने डीसीबी बँक लिमिटेडच्या नावे योग्य नोंदणी/न्याय्य तारण गहाण खत निर्मित करून कर्ज सुविधा मंजूर केली होती. सदर कर्जाचे पुन:प्रदान अनियमित झाले असून सदर खाते भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्देश व मार्गदर्शक तत्वांनुसार निष्क्रीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात

डीसीबी बँक लिमिटेड त्यामुळे **सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत** त्यांचे हक्क वापरले असून कर्जदारांना सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** एकूण थकित रकमेचे प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्जदार. सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांनासुद्धा याद्वारे पुन्हा जाहीररीत्या निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी संपूर्ण थकबाकी तसेच आज पर्यंतचे प्रभार व व्याज रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** करावे अन्यथा **डीसीबी बँक लिमिटेड** सदर **मालमतेचा ताबा घेवून** व ती जमा करणे व थिकत रकमेसंदर्भात विक्री रक्कम जुळवून घेण्यासाठी सर्व वा कोणताही कायदेशीर हक्क

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना येथे मालमत्तेच्या मालकीमध्ये तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यास मनाई करण्यात येत आहे.

अ.	कर्ज खाते क्र.	कर्जदार, सह-कर्जदार व	गहाण मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना	मागणी सूचना रक्कम
東 .		जामिनदारांचे नाव		दिनांक	·
१	डीआरबीएलएएनई००५०६५५६	१.मे.अरिहंत बिल्डर्स व डेव्हलपर्स	फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, बी-विंग, गोड्स गिफ्ट कोहौसोलि,	१५.०३.२०२३	रु.१,२९,६६,७८५/-
		यांचे मालक श्री.भारत नवीनचंद्र गाला	आदर्श विहार कॉम्पलेक्स, आदर्श दुग्धालय लेन, मार्वे रोड,		
		यांच्या द्वारे २. श्री.भारत नवीनचंद्र	मालाड-पश्चिम, मुंबई - ४०००६४ येथील जागेचे सर्व भाग व		
		गाला ३. श्रीमती जागृती भारत गाला	खंड.		
२	डीआरएचएलएमयूसी००५५७४०४	१. श्रीमती निरज अनिल सिंग	फ्लॅट क्र.बी२-००१, तळमजल्यावर, इमारत क्र.२, विंग बी	१५.०३.२०२३	रु.३०,९८,१०१/-
		२. श्री. अनिल राममारूती सिंग	आणि क्षेत्रफळ सुमारे २५.४१ चौ.मी. कारपेट क्षेत्र + ९.०५		
			चौ.मी. बाल्कनी + ४.१६ चौ.मी. टेरेस + ३.३ चौ.मी. फ्लॉवर		
			बेड + २.५३ चौ.मी., साई ऑर्चिड म्हणून ज्ञात इमारतीची ड्राय		
			बाल्कनी, गाव-दवंडी, ता.कल्याण, जिल्हा ठाणे येथील जागेचे		
			सर्व भाग व खंड.		
3	डीआरएचएलकेएए००५४१२०६	१. श्री. सचिन नानजी शाह	फ्लॅट क्र.१०५, क्षेत्रफळ सुमारे २२५ चौ.फू. कारपेट/बिल्ट अप	१५.०३.२०२३	रु.४९,०७,०१५/-
		२. सुश्री शितल सचिन शाह	क्षेत्र, १ला मजला, डी विंग, साई सदन, साई सदन म्हणून ज्ञात		
			इमारतीमधील, बांधकामित जमिन सीटीएस क्र.६(भाग) ७,७/		
			१ ते ७/३, ९, ९/१ ते ९/४ आणि १०(भाग), सर्वे क्र. २५६		
			आणि २५७, गाव मुलुंड (पश्चिम), तालुका कुर्ला, जिल्हा		
			मुंबई.		
8	डीआरएचएलकेएए००५३६६९७	१. श्रीमती सैली नागेन्द्र शिखरे	फ्लॅट क्र.४०१, क्षेत्रफळ सुमारे ६४० चौ.मी. बिल्ट अप क्षेत्र,	१५.०३.२०२३	रु.२८,२५,५५२/-
		२. श्री.पवन विश्वनाथ रोकडे	४था मजला, बी विंग मध्ये, फेनिल म्हणून ज्ञात इमारत,		
			बांधकामित जमिन सर्वे क्र.९६/४भाग, गाव-आझाद-		
			गोलवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व		
			भाग व खंड.		
۲	डीआरएचएलकेईसी००५६४३४१	१. श्री.रमेश जयराम बांगर	फ्लॅट क्र.४०४, क्षेत्रफळ सुमारे ३०.७२ चौ.मी. कारपेट क्षेत्र,	१६.०३.२०२३	रु.२१,९४,३२१/ -
		२. श्रीमती रेशमा रमेश बांगर	४थ्या मजल्यावर, सी-विंग, सौरभ रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत,		
		३. श्री.जयराम चिमा बांगर	संबंधीत जिमन सर्वे क्र.८४, हिस्सा क्र.१ए, क्षेत्र ०-४२-२०,		
			पोटखराबा ०-०२-८० एकूण क्षेत्रफळ ०-४५-०, गाव-		
			उक्रल, तालुका कर्जत, जिल्हा-रायगड.		

SHRIRAM

श्रीराम फायनान्स लिमिटेड

मुख्य कार्यालय: लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दर:: ७२२-४२४१०४००, ०२२-४०६०३१००, वेबसाईट: http://www.shriramfinance.in. नोंदणीकृत कार्यालय: श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साऊथ फेज इंडस्ट्रीयल इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२. शाखा कार्यालय: सोलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हागोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

परिशिष्ट-४-ए

(नियम ८(५) व ९(१) ची तरतूद पहा)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

टीप: हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशन प्रमाणपत्राद्वारे करण्यात आले.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९(१) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीराम फायनान्स लिमिटेड**कडे तारण/अधिभारीत असलेल्या

खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा **वास्तविक ताबा श्रीराम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम सिटी यूनियन फायनान्स लिमिटेड)**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून **श्रीराम फायनान्स लिमिटेड** यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी स.११.०० ते द.१.००वा. दरम्यान जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर विक्री केली जाईल. कर्जदार व जामिनदार, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघ् वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मृल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील खालीलप्रमाणे:

कर्जदार/सह-कर्जदार/	१३(२) मागणी	मालमत्तेचे	आरक्षित मुल्य	इसारा रक्कम (इरठे)	लिलावाची	संपर्क व्यक्ती
जामिनदार /तारणकर्ताचे नाव	सूचना तारीख व	वर्णन	(रु.) व बोली	तपशील	तारीख व	व निरीक्षण
	रक्रम		वाढविणे		वेळ	तारीख
१. मे. सुहास मोहन लवेकर	मागणी सूचना	खोली क्र.७२, तळमजला,	रु.६३,००,०००/−	इरठे रक्कम खाली नमुद	३० एप्रिल,	देबज्योती रॉय
सी/७२, श्रीकृष्णा भुवन,	दिनांक: २७ एप्रिल,	माधव भुवन सी (श्रीकृष्ण	(रुपये त्रेसष्ट लाख	तपशिलानुसार खात्यात		९८७४७०२०२१
तळमजला, जहांगिर मेरवानजी	२०२१	भुवन) म्हणून ज्ञात इमारत,	फक्त)	आरटीजीएस/एनईएफटी	स.११.०० ते	
स्ट्रीट, केईएम हॉस्पिटल समोर,	२७.०४.२०२१ रोजी	परळ, जहांगिर मेरवानजी	बोली वाढविणे	करावे:	दु.१.००वा.	मालमत्ता
परळ, मुंबई-४०००१२.	देय रक्कम	स्ट्रीट, केईएम हॉस्पिटल	रु. २५,०००/ - (रुपये	बँकेचे नाव: एक्सिस बँक		निरीक्षण
२. श्रीमती सायली सुहास लवेकर	रु.९३,०५,९६०/-	समोर, परळ, मुंबई-४०००१२	पंचवीस हजार फक्त)	लिमिटेड.		दिनांक:
३०८, ३रा मजला, श्रद्धा मिस्त्री	(रुपये त्र्याण्णव लाख	येथील मालमत्तेचे सर्व भाग व	आणि त्यापटीने	शाखाः डॉ. राधाकृष्णन		२४ एप्रिल,
इमारत, जेरबाई वाडिया रोड, टाटा	् पाच हजार नऊशे	खंड आणि चतुसिमा:	इसारा रक्कम (इरठे)	सलाई मायलापुर, चेन्नई-		२०२३ रोजी
हॉस्पिटलजवळ, परळ, मुंबई-	साठ फक्त) तसेच	उत्तरेसः वर्धमान कृपाः;	(₹.)	\$00008.		स.११ ते
४०००१२.	करारदराने पुढील	दक्षिणेस: जे.एम. रोड;	₹.६,३0,000/-	i '		दु.२वा.
ताबा दिनांक व ताबा प्रकार	व्याज व कर्ज	पुर्वेस: पटेल इमारत;	(रुपये सहा लाख तीस	बँक खाते क्र.: चालु खाते क्र.		
१३ मार्च, २०२३	करारनामामध्ये नमुद		हजार फक्त)	· ·		
वास्तविक ताबा	नियम व अटीनुसार	उप-नोंदणी जिल्हा दादर व नोंदणी	इरठे सादर करण्याची	००६०१०२०००६७४४९		
ज्ञात अधिभार	इतर शुल्क व खर्च.	जिल्हा मुंबई येथे असलेले.	अंतिम तारीख:	आयएफएससी:		
अज्ञात	कर्ज करारनामा क्र.:		२९.०४.२०२३ रोजी	युटीआयबी०००००६		
	सीडीबीडीआरटीएफ		स.१० ते सायं.५वा.			
	१५०५१५०००४					
I	1	1	I .	l .	1	1

सरफायसी कायदा २००२ च्या नियम ८(६) अन्वये वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, ई-लिलावाच्या तारखेपुर्वी अर्थात ३०.०४.२३ पुर्वी व्याजासह वर नमुद केलेली संपूर्ण रक्कम जमा करावी, अन्यथा मालमत्तेचा लिलाव/विक्री केली जाईल आणि उर्वरित रक्कम असल्यास ती व्याज व शुल्कासह वसूल केली जाईल.

कोणतेही कारण न दर्शविता काही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे राखून आहे. ऑनलाईन लिलाव आमची लिलाव संस्था नेक्सजेन सोल्युशन प्रा.लि. यांचे (https://disposalhub.com) वेबसाईटवर संचालित केले जाईल. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता आणि निविदा सादर करण्याचे ठिकाण, निविदा उघडणे व लिलावाचे ठिकाण याकरिता कृपया (https://disposalhub.com ला तसेच श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या https://www.shriramfinance.in/auction वेबसाईटला भेट द्या किंवा संपर्क मे. नेक्सजेन सोल्युशन प्रा.लि. यांना संपर्क करावा.

ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०३.२०२३

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड